

#### WHITE ORGANIC RETAIL LIMITED

(FORMERLY WHITE ORGANIC RETAIL PRIVATE LIMITED / SAPNA INFRAVENTURE PRIVATE LIMITED) 312A, Kailas Plaza, Vallabh Baug Lane, Ghatkopar (East), Mumbai - 400 077. INDIA Tel: +91.22.25011983 | Fax: +91.22.25011984 | Web: whiteorganics.co.in Email: info@whiteorganics.co.in | CIN: L01100MH2011PLC225123

13<sup>th</sup> September, 2021

To,
Listing Department
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort
Mumbai- 400 001

Scrip Code: 542667

SUB: Submission of Newspaper Notice in respect of information regarding 10th Annual General Meeting to be held on September 30, 2021 through Video Conference (VC) / Other Audio-Visual Means (OAVM).

Dear Sir,

Pursuant to Regulation 30 and 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations And Disclosure Requirements) Regulation, 2015, please find enclosed copies of Newspaper advertisement issued regarding Notice of 10th Annual General Meeting of the Company scheduled to be held on Thursday, September 30, 2021 at 09.00 A.M. through Video Conference (VC) / Other Audio-Visual Means (OAVM), including details with respect to remote e-voting information.

The notice was published in Financial Express & Mumbai Lakshadeep.

Kindly take the above on your record

Thanking You, Yours faithfully For **White Organic Retail Limited** 

Darshak Rupani Managing Director (DIN: 03121939)

**FINANCIAL EXPRESS** 

## RBI streamlines redressal process for investor complaints over gold bond

PRESS TRUST OF INDIA Mumbai, September 9

**THE RBI ON** Thursday said it has streamlined the process for redressal of investors complaints related to sovereign gold bond to make it more effective. To streamline the customer

complaint handling process and make it more effective, the RBI said the nodal officer of the receiving office (RO) will be the first point of contact for attending to the queries/complaints of customers. In case the issue is unresolved, an escalation matrix at the ROs will be used to resolve cus-

tomer grievance, the RBI said. investor may

approach Reserve Bank of India at sgb@rbi.org.in if no reply is received from the RO within a period of one month of lodging the complaint or the investor is not satisfied with the response of the RO," the central bank said.

DELHI JAL BOARD: DELHI SARKAR OFFICE OF THE EXECUTIVE ENGINEER (SOUTH)-II JAL SADAN: LAJPAT NAGAR: NEW DELHI- 110024 STOP CORONA: "Wear Mask, Follow Physical Distancing, Maintain Hand Hygiene" NIT No.19/S-II/2021-22 **Press Tender** 

S. No.	Name of Work	Reserve price	Date of release of tender in e procurement solution	Last date and time for download & RTGS through e procurement solution
1.	Replacement of old GI water supply network in Transit Camp A-Block Govind Puri Ward No.91S under EE(S) II (AC-51 Kalkaji)		2021_DJB_ 208114_1 8.9.2021	22.9.2021 upto 2.00 PM
2.	Improvement of water supply by replacement of old GI network in Nehru Camp in Govind Puri in Ward No.91 S under EE(S). II (AC-51 Kalkaji)		<del>2021_DJB208114_2</del> 8.9.2021	22.9.2021 upto 2.00 PM
-3.	Improvement of water supply by replacement of old GI network in Navjeewan Camp Govind Puri under EE(S) II (AC-51 Kalkaji)	SOCIONAL PROPERTY OF THE PROPERTY OF THE PARTY OF THE PAR	2021_DJB_ 208114_3 8.9.2021	22.9.2021 upto 2.00 PM

Further details in this regard can be seen at govtprocurement.delhi.gov.in.

ISSUED BY P.R.O (WATER) Advt. No. J.S.V. 376 (2021-22)

(Ashok Kumar) **EXECUTIVE ENGINEER** (SOUTH) II





Haq, ek behtar zindagi ka.

## **NOTICE**

Pursuant to notice published on September 03, 2021 regarding declaration of Income Distribution cum capital withdrawal under UTI Arbitrage Fund, notice is hereby given that proposed Income Distribution cum capital withdrawal under UTI - Arbitrage Fund - Regular Plan with record date September 08, 2021, is cancelled due to non-availability of distributable surplus.

This notice is an integral part of said publication and should be read in conjunction with same.

Toll Free No.: 1800 266 1230

## Mumbai

September 09, 2021

Website: www.utimf.com

## The time to invest now is through - UTI SIP

REGISTERED OFFICE: UTI Tower, 'Gn' Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400051. Phone: 022 - 66786666, UTI Asset Management Company Ltd. (Investment Manager for UTI Mutual Fund) E-mail: invest@uti.co.in, (CIN-L65991MH2002PLC137867)

For more information, please contact the nearest UTI Financial Centre or your AMFI/NISM certified Mutual Fund Distributors, for a copy of Statement of Additional Information, Scheme Information Document and Key Information Memorandum cum Application Form.

UTI-SIP is only an investment approach applied to various equity, debt and balanced schemes of UTI Mutual Fund (UTI MF) and is not the name of a scheme / plan of UTI MF.

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

#### AICICI PRUDENTIAL MUTUAL FUND

## ICICI Prudential Asset Management Company Limited

Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135

Registered Office: 12th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001. Corporate Office: One BKC, 13th Floor, Bandra Kurla Complex, Mumbai - 400 051. Tel.: +91 22 2652 5000, Fax: +91 22 2652 8100, Website: www.iciciprumf.com, Email id: enquiry@icicipruamc.com

Central Service Office: 2nd Floor, Block B-2, Nirlon Knowledge Park, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063. Tel.: 022 2685 2000 Fax: 022 26868313

Notice to the Investors/Unit holders of ICICI Prudential Fixed Maturity Plan - Series 83 -1101 Days Plan Z and ICICI Prudential Equity Savings Fund (the Schemes)

Notice is hereby given that ICICI Prudential Trust Limited, Trustee to ICICI Prudential Mutual Fund has approved the following distribution under Income Distribution cum

capital withdrawal option (IDCW option) of the Schemes, subject to availability of distributable surplus on the record date i.e on September 15, 2021\*: Name of the Schemes/Plans Quantum of IDCW NAV as on

	(₹ per unit) (Face value of ₹ 10/- each)\$#	September 8, 2021 (₹ Per unit)
ICICI Prudential Fixed Maturity Pla	an - Series 83 - 1101 Days Pla	n Z
Quarterly IDCW	0.0500	12.6116
Direct Plan - Quarterly IDCW	0.0500	12.6955
Half Yearly IDCW	0.0500	12.6114
Direct Plan - Half Yearly IDCW	0.0500	12.6943
ICICI Prudential Equity Savings Fu	ind	
Quarterly IDCW	0.18	12.34
Direct Plan - Quarterly IDCW	0.18	13.91

- \$ The distribution will be subject to the availability of distributable surplus and may be lower depending upon the extent of distributable surplus available on the record date under the IDCW option of the Schemes.
- # Subject to deduction of applicable statutory levy, if any
- or the immediately following Business Day, if that day is a Non Business Day.

The distribution with respect to IDCW will be done to all the unit holders/beneficial owners whose names appear in the register of unit holders/Statement of beneficial owners maintained by the Depositories, as applicable under the IDCW option of the Schemes, at the close of business hours on the record date.

It should be noted that pursuant to payment of IDCW, the NAV of the IDCW option of the Schemes would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

Suspension of trading of units of ICICI Prudential Fixed Maturity Plan - Series 83 -1101 Days Plan Z (FMP - S 83 - 1101 D PI Z):

The units of FMP - S 83 - 1101 D PI Z are listed on BSE. The trading of units of FMP -S 83 - 1101 D PI Z stands suspended on BSE with effect from closing hours of trading of September 12, 2021.

For the purposes of redemption proceeds, the record date shall be September 15, 2021.

For ICICI Prudential Asset Management Company Limited

Date: September 9, 2021 No. 005/09/2021

Place: Mumbai

**Authorised Signatory** 

To know more, call 1800 222 999/1800 200 6666 or visit www.iciciprumf.com

BSE Disclaimer: It is to be distinctly understood that the permission given by BSE Limited should not in any way be deemed or construed that the Scheme Information Document (SID) has been cleared or approved by BSE nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the SID. The investors are advised to refer to the

As part of the Go Green Initiative, investors are encouraged to register/update their e-mail id and mobile number to support paper-less communications.

SID for the full text of the Disclaimer clause of the BSE Limited.

To increase awareness about Mutual Funds, we regularly conduct Investor Awareness Programs across the country. To know more about it, please visit https://www.iciciprumf.com or visit AMFI's website https://www.amfiindia.com

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

## CCI clears Groww's acquisition of Indiabulls AMC, Indiabulls Trustee

PRESS TRUST OF INDIA New Delhi, September 9

THE COMPETITION COM-MISSION of India (CCI) on Thursday gave its approval to Nextbillion Technology's acquisition of Indiabulls Asset Management Company and Indiabulls Trustee Company. Nextbillion Technology (Groww Group) is India's

The transaction involves a single share purchase agreement executed between the acquirer, Indiabulls Asset Management Company (IAMCL) and Indiabulls Trustee Company (ITCL) and the Indiabulls

investment tech platform.

Housing Finance, as per a combination notice filed with the regulator. IAMCL and ITCL are wholly owned subsidiaries of Indiabulls Housing Finance.

Nextbillion will acquire a 100% stake in both the entities and there are no other interconnected transactions, it added. "Commission approves acquisition of Indiabulls Asset

Management Company and **Indiabulls Trustee Company** by Nextbillion Technology," said the regulator in a tweet. This is the first transaction

in India under Sebi's new "sponsor" eligibility criteria for mutual funds.

## CEAT **CEAT LIMITED**

CIN: L25100MH1958PLC011041 Regd. Office: 463, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai-400 030

(T): +91 22 2493 0621; (F): +91 22 2493 8933 E-mail: investors@ceat.com; Website: www.ceat.com Notice regarding Record Date

NOTICE IS HEREBY GIVEN pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10(1) of the Companies (Management and Administration) Rules, 2014 that record date for the purpose of payment of interest on Non-Convertible Debentures issued on Private Placement basis and listed on National Stock Exchange of India is as under:

Sr. No.	ISIN	Details of NCDs	Amount	Record Date	Date of Payment
1.	INE482A07050	6.40% Secured, Rated, Listed, Taxable and Redeemable Non- Convertible Debenture	₹ 150 crores	September 22, 2021	October 7, 2021
2.	INE482A07068	7% Secured, Rated, Listed, Taxable and Redeemable Non- Convertible Debenture	₹ 100 crores	September 28, 2021	October 13, 2021

For CEAT Limited Vallari Gupte

Company Secretary and

Date: September 9, 2021



## WHITE ORGANIC RETAIL LIMITED 312A, Kailas Plaza, Vallabh Baug Lane, Ghatkopar (East), Mumbai - 400 077. INDIA

Tel: +91.22.25011983 | Fax: +91.22.25011984 | Web: http://www.whiteorganics.co.in/ Email: info@whiteorganics.co.in; CIN: L01100MH2011PLC225123

#### NOTICE OF 10TH ANNUAL GENERAL MEETING NOTICE is hereby given that the 10th Annual General Meeting ('AGM') of White Organic Retail

imited will be held on Thursday, September 30, 2021, at 09:00 AM vide VC / OVAM mode, to transact business as detailed in the notice dated September 7, 2021. We have completed mailing of notice of AGM to the members individually through permitted modes together with the annual report containing audited financial statements for the financial year ended March 2021, Auditor's Report and Board's Report and other supporting documents as required on September 08, 2021. These documents have been sent electronically to those members who have registered their e-mail addresses. These documents are also available on our website http://www.whiteorganics.co.in/investor-relations.html and on alternately you may download the same from our BSE India Website. In view of COVID-19 global pandemic, the peneral meetings of the companies shall be conducted as per the guidelines issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) vide Circular No. 14/2020 dated April 8, 2020, Circula No. 17/2020 dated April 13, 2020, Circular No. 20/2020 dated May 05, 2020 read with SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12" May, 2020, MCA and SEBI by Circular No. 2/2021 dated 13" January, 2021 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15" January, 2021 respectively (the said Circulars) and the Notice of AGM along with Annual Report have been sent only through electronic mode to those Members whose e-mai addresses were registered with the Company as on September 03, 2021. , the facility to appoint proxy to attend and cast vote for the members is not available for this AGM.

n accordance with Section 108 of the Companies Act, 2013 read with the Companie (Management and Administration) Rules, 2014, Standard-2 of the Secretarial Standard or General Meetings, the items of business to be transacted at the meeting may be transacted through electronic means. The Company is pleased to provide e-voting facility to all its Members to exercise their right to vote on the resolutions through E-Voting platform ("remote e-voting") and voting during the AGM provided by Central Depository Services Ltd. ("CDSL") The members whose names appear in the Register of Members / list of Beneficial Owners a on the cut-off date i.e. Thursday, September 23, 2021 are entitled to avail the facility of remote e-voting. Eligible members who have acquired shares on or after the dispatch of notices and ipto the cut-off date may approach CDSL at helpdesk.evoting@cdslindia.co.in for issuance of User ID and Password for exercising their right to vote by remote e-voting. Members are requested to follow the instructions available in the AGM Notice dated September 7, 2021 which can also be downloaded from http://www.whiteorganics.co.in/investor-relations.html. The e-voting period commences on Monday, 27th September, 2021 at 09:00 a.m. and shall and on Wednesday, 29th September, 2021 at 5:00 p.m. The members who do not cast the vote on the said date will be allowed to vote at the AGM, however will not be allowed to cas votes twice. In case of any query pertaining to e-voting please visit Help & FAQ's section available at CDSL website helpdesk.evoting@cdslindia.com. In case of any other query grievances connected to remote e-voting, you may write to Mr. Rakesh Dalvi, Manager at CDSL at A-Wing, 25° Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (E), Mumbai - 400013 or contact at number 1800225533 or at email helpdesk.evoting@cdslindia.com. The facility for voting through poll paper shall be made available at the AGM.

For White Organic Retail Limited

Date: 9" September, 2021 Place: Mumbai

platform https://eauctions.org

Date: 10.09.2021

Place: Bhopal

Mr. Darshak Rupani **Managing Director** DIN: 03121939

#### **SALE NOTICE UNDER IBC, 2016** Goel Agrigreen Fields Private Limited -(In Liquidation) Liquidator: Mr. Amresh Shukla

Registered Office: Khasara No. 3, Kesla Village, Itarsi, Distt. Hoshangabad-461111, Madhya Pradesh, INDIA Email : cirp.goelagrigreenfields@gmail.com | Ph :+91 9425007441 (Mr. Amresh Shukla) E-Auction

Sale of Assets under Insolvency and Bankruptcy Code, 2016 Date and Time of E-Auction: 27th September, 2021 at 03.00 PM to 05.00 PM (With unlimited extension of 5 minutes each)

COMPANY AS A WHOLE & IN A SLUMP SALE

#### Sale of Assets and Properties owned by Goel Agrigreen Fields Private Limited (in Liquidation) forming part of Liquidation Estate formed by the Liquidator, appointed by the Hon'ble National Company Law Tribunal, Indore Bench at Ahmedabad vide order dated 18th August, 2020. The sale will be done by the undersigned through the e-auction

**ASSETS** 

Freehold Land at Village- Kesla, Teh- Itarsi, Distt: Hoshangabad, Near Taku Forest Depo. NH 69 (Total Area 77.92 Acres) Under Construction Factory Building at Village - Kesla, Near Taku Forest Depo, NH 69, Teh- Itarsi, Distt: Hoshangabad, Madhya Pradesh-461111 Plant and Machinery Plant & Machinery at Village - Kesla, Near Taku Forest Depo, NH 69, Teh- Itarsi, Distt: Hoshangabad, Madhya Pradesh-461111 Workshop at Village - Kesla, Near Taku Forest Depo, NH 69, Teh- Itarsi, Distt: Hoshangabad, Madhya Pradesh-461111

Mode of Sale In a Slump Sale Reserve Price (In Rs.) 17,27,54,488/-EMD Amount (In Rs.) 1,72,75,449/-Incremental Value (In Rs.) 10,00,000/-

Terms and Condition of the E-auction are as under E-Auction will be conducted on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS", "WHAT EVER THERE IS" and "NON RECOURSE BASIS" through approved service provider M/S CLAIM BRIDGE TECHNOLOGIES PRIVATE LIMITED.

The intending bidders, prior to submitting their bid, should make their independent inquiries and inspect the assets at their own expenses and satisfy themselves.

 The Complete E-Auction process document containing details of the Assets, online e-auction Bid Form, Declaration and Undertaking Form, General Terms and Conditions of online auction sale are available on website https://eauctions.org, For E-Auction details, contact Ankit Bhadoria at 9873694065, ankit@claim-bridge.com Or Liquidator. Interested bidders are requested to visit the abovementioned websites and submit a bid.

Amresh Shukla Liquidator of Goel Agrigreen Fields Private Limited (in Liquidation) IBBI Reg. No. IBBI/IPA-001/IP-P00120/2017-18/10255 Address: F-05, Jaideep Complex, 112, Zone-II, M.P. Nagar, Bhopal- 462011 Email: cirp.goelagrigreenfields@gmail.com


Contact No.: +91 9425007441 (Mr. Amresh Shukla)

# Axis Bank lists \$600-m AT-1 bonds on IFSC exchanges

PRESS TRUST OF INDIA New Delhi, September 9

AXIS BANK HAS listed its \$600-million Additional Tier 1 (AT-1) sustainable bonds on the IFSC (International Financial Services Centre) exchanges at Gujarat International Finance Tec-City (GIFT). The bonds were listed on the global securities market platform of the India International Exchange (India INX) and the debt securities market platform of the NSE International Exchange (NSE IFSC), the two bourses said in separate statements on Thursday.

Axis Bank through its IFSC banking unit (IBU) in GIFT IFSC raised \$600 million in AT-



\$5-billion global mediumterm note programme.

The dollar-denominated, Basel III-compliant AT-1 notes were competitively priced at 4.10% and evinced interest from investors across diverse geographies.

"The \$600-million AT-1 bond issuance under ESG (environmental, social and governance) category marks the beginning of GIFT IFSC emerging as a preferred destination for raising of capital for sustainability," Injeti Srinivas, chairman, IFSCA, said.

"We look forward to a healthy pipeline of offshore bond issuances listing on our platform, making Indian IFSC the destination of choice for listing overseas issuances. Till date, GSM platform has established over \$55 billion in MTN programmes and more than \$31 billion of bonds issued," V Balasubramaniam, MD and CEO, India INX, said.

2018 when conditions were

normal. Crisil Research fore-

casts an increase of more than

100% in onion prices this year

Prices are expected to cross ₹30

per kg for kharif 2021 because

of the challenges faced in trans-

planting the crop in Maharash-

tra, though this will be slightly

# Onion prices likely to rise 100% as erratic rains delay harvest: Crisil

**FE BUREAU** Pune, September 9

PRICES OF ONION are likely to

BHANOT CONSTRUCTION AND HOUSING LIMITED REG. OFFIICE: 310-311 BHANOT CORNER1, PAMPOSH ENCLAVE, GREATER KAILASH - I, NEW DELHI -110048, INDIA CIN: L45201DL1976PLC008294;

EMAIL ID: bhanotgroup2@gmail.com PH. NO.: 011-26212120 NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING Notice is hereby given that the 44th Annual General Meeting ("AGM") of BHANOT CONSTRUCTION AND HOUSING LIMITED("the Company") will be held on Thursday, 30" September, 2021 at 11.00 AM (1ST) at Tivoli Royal Court, D-185, Okhla Industrial Area, Phase-1, New Delhi-110020, Company has sent

Notice of AGM and Annual Report for the Financial year 2020-21 on

Monday, 6th September2021 through courier to the registered

members as on same date. Cut-off date for Voting by poll at the

venue of the meeting shall be Thursday, 23rdSeptember 2021. Persons who have acquired shares and become members of the Company after dispatch of aforementioned Notice and who are eligible members as on the cut-off date may also vote at the meeting. The register of member and share transfer register shall remain closed from September 28, 2021 to September 30, 2021. Queries may be emailed to bhanotgroup2@gmail.com or asked over call at 011-26212120.

For Bhanot Construction and Housing Limited

WHITE ORGANIC AGRO LIMITED

312A, Kailas Plaza, Vallabh Baug Lane, Ghatkopar (East), Mumbai - 400 077. INDIA

Tel: +91.22.25011983 | Fax: +91.22.25011984 | Web: www.whiteorganicagro.com

Email: info@whiteorganicagro.com; CIN: L01100MH1990PLC055860

NOTICE OF 31ST ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 31" Annual General Meeting ('AGM') of White Organic Agre

Limited will be held on Thursday, September 30, 2021, at 10:30 AM vide VC / OVAM mode, to

transact business as detailed in the notice dated September 7, 2021. We have completed

mailing of notice of AGM to the members individually through permitted modes together with

the annual report containing audited financial statements for the financial year ended March

31, 2021, Auditor's Report and Board's Report and other supporting documents as required

on September 09, 2021. These documents have been sent electronically to those members

who have registered their e-mail addresses. These documents are also available or

http://whiteorganicagro.com/investor\_relations.html and on alternately you may download

In accordance with Section 108 of the Companies Act, 2013 read with the Companies

(Management and Administration) Rules, 2014, Standard-2 of the Secretarial Standard or

General Meetings, the items of business to be transacted at the meeting may be transacted

through electronic means. The Company is pleased to provide e-voting facility to all its

Members to exercise their right to vote on the resolutions through E-Voting platform ("remote

e-voting") and voting during the AGM provided by Central Depository Services Ltd. ('CDSL').

The members whose names appear in the Register of Members / list of Beneficial Owners as

on the cut-off date i.e. Thursday, September 23, 2021 are entitled to avail the facility of remote

e-voting. Eligible members who have acquired shares on or after the dispatch of notices and

upto the cut-off date may approach CDSL at helpdesk.evoting@cdslindia.co.in for issuance

of User ID and Password for exercising their right to vote by remote e-voting. Members are

requested to follow the instructions available in the AGM Notice dated September 7, 2021.

which can also be downloaded from http://whiteorganicagro.com/investor\_relations.html. In

view of COVID-19 global pandemic, the general meetings of the companies shall be

conducted as per the guidelines issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) vide

Circular No. 14/2020 dated April 8, 2020. Circular No. 17/2020 dated April 13, 2020. Circular

No. 20/2020 dated May 05, 2020 read with SEBI Circular No.

SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020, MCA and SEBI by Circular No.

2/2021 dated 13" January, 2021 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15"

January, 2021 respectively (the said Circulars) and the Notice of AGM along with Annua

Report have been sent only through electronic mode to those Members whose e-mail

addresses were registered with the Company as on September 03, 2021., the facility to

The e-voting period commences on Monday, 27th September, 2021 at 09:00 a.m. and shall

end on Wednesday, 29th September, 2021 at 5:00 p.m. The members who do not cast their

vote on the said date will be allowed to vote at the AGM, however will not be allowed to cas

votes twice. In case of any query pertaining to e-voting please visit Help & FAQ's section

available at CDSL website helpdesk.evoting@cdslindia.com. In case of any other query

grievances connected to remote e-voting, you may write to Mr. Rakesh Dalvi, Manager a

CDSL at A-Wing, 25" Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg

Lower Parel (E), Mumbai - 400013 or contact at number 1800225533 or at email

helpdesk.evoting@cdslindia.com. The facility for voting through poll paper shall be made

UT LEASING LIMITED

CIN: U74899DL1994PLC058369

Reg. Office: 7/17 L.G.F, Near Hauz Khas Metro Station, Sarvpriya Vihar, New Delhi - 110016.

Email-ID: ut.leasing@yahoo.in

PUBLIC NOTICE ON CHANGE IN CONTROL/MANAGEMENT OF

**UT LEASING LIMITED** 

THIS NOTICE is jointly issued by UT Leasing Limited, a Company registered under the Companies Act,

1956 having its registered office at 7/17 L.G.F, Near Hauz Khas Metro Station, Sarvpriya Vihar, New

Delhi- 110016 and having CIN: U74899DL1994PLC058369 and registered with the Reserve Bank of India

as a Non-Systemically Important Non-Deposit taking Non-Banking Financial Company (NBFC-ND) under

Section 45 IA of the Reserve Bank of India Act, 1934 and holding Certificate of Registration bearing No.

B.14.02703 dated 30th October, 2002 and Mr. Satya Prakash Bagla & Mr. Sanjive Kumar Gupta ("the

Wherein the general public may note that Mr. Satya Prakash Bagla & Mr. Sanjive Kumar Gupta ("the

Acquirers") along with Person Acting in Concert are desirous of acquiring shares of UT Leasing Limited

in order to acquire entire control alongwith change in whole Management thereof. In this regard,

UT Leasing Limited has obtained the mandatory prior approval of the Reserve Bank of India vide

its letter dated September 8, 2021 pursuant to RBI Circular No. RBI/2015-16/122 DNBR (PD) CC.

The reason for change in Control & Management is due to plans of UT Leasing Limited for augmenting

the Capital and the intention of Acquirers to diversify the business of lending. This public notice is

published in compliance with the provisions of RBI Circular No. RBI/2015-16/122 DNBR (PD) CC. No.

065/03.10.001/ 2015-16 dated July 09, 2015 issued by the Reserve Bank of India with respect to the

Any Clarification may be addressed to UT Leasing Limited at its registered office within 30 (thirty) days

from the date of this Notice with a copy to the Acquirers at 7/17 L.G.F, Near Hauz Khas Metro Station,

Acquirers") along with Person Acting in Concert to the general public at large.

requirement of prior Public Notice about change in control/ management.

No. 065/03.10.001/ 2015-16 dated July 09, 2015.

For White Organic Agro Limited

Mr. Darshak Rupani

Managing Director

DIN: 03121939

appoint proxy to attend and cast vote for the members is not available for this AGM.

Date: September 09, 2021

the same from our website http://whiteorganicagro.com/

Place: New Delhi

available at the AGM.

Place : Mumbai

BLOCK

Date: 9" September, 2021

Rajeev Bhanot Managing Director DIN: 00032413

go up substantially, with an erratic monsoon leading to an eventual delay in the harvest. The delay in arrival of the kharif

and crop shorter shelf life of the

> Cyclone Tauktae may resultinarise in prices, says a research note from Crisil.

buffer stock

because of

"The trend of the past two years shows untimely rains in August-Sep-

Crisil said:

tember hampered onion harvest, and prices doubled compared with lower on year to (1-5%) on a high base of kharif 2020." The note also said natural calamities have increased moisture content in the stored rabi crop. thereby shortening its shelf life. This is expected to prepone the arrival of stored rabi crops before the lean season, adding to supply woes.

On an average, India consumes an estimated 13 lakh tonne of onion every month. The crop is grown in three seasons: kharif, late kharif and rabi to meet this demand. This makes onions available for most of the year. Maharashtra, Karnataka and Andhra Pradesh are major kharif onion-producing states, contributing over 75% of total kharif onion pro-

duction. The bulb's supply and price dynamics are dominated mainly by climatic conditions, especially the southwest monsoon. While rabi onion contributes to 70% of the total production, the kharif crop plays a vital role in maintaining supply during the lean period of September-November.

According to Crisil, during the corresponding festive season last year, onion prices had doubled compared with the normal year of 2018 - mainly due to supply disruption caused by heavy and erratic monsoon that damaged the kharif crop in Andhra Pradesh, Karnataka and Maharashtra.

The fluctuating monsoon is expected to pose challenges in transplanting the crop in Maharashtra, which accounts for 35% of the total kharif onion produced in the country. "With Nashik, which contributes 37% of the Kharif onion produced in Maharashtra, facing a rainfall deficit of 33% as of 30th August, fol-

lowed by Pune. which contributes 13% of the Kharif onion produced Maharashtra, many farmers, who had set up nurseries in anticipation of good returns have been unable to transplant owing to the erratic monsoon. This is likely to delay

in late arrival of the onion crop, thus widening the supplydemand gap during the lean months of September to November,"

the Crisil note

said.

the process

and may result

Sarvpriya Vihar, New Delhi - 110016. For UT Leasing Limited For Acquirers & Person Acting For Acquirers & Person Acting in Concert in Concert Nalin Kumar Gupta

(Director) Satya Prakash Bagla Sanjive Kumar Gupta Place: New Delhi Place: New Delhi Place: New Delhi Date: 09-09-2021 Date: 09-09-2021 Date: 09-09-2021 Email: satyabagla1967@gmail.com Email: sanjive1978@gmail.com Email: ut.leasing@yahoo.in

financialen epar.in

## मानवाधिकार संघ जिल्हा सचिवपदी शरद महापुरे यांची नियुक्ती

अहमदनगर, दि. ९ (हिंदुस्थान समाचार) :

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मागासवर्गीय, अल्पसंख्यांक समाजावर अन्याय, अत्याचार होत आहे. पोलीस यंत्रणा व शासकीय पातळीवर राजकीय दबाव आल्याने पिडीतांना न्याय मि ळण्यास अडथळा निर्माण होत आहे.अशा घटनांना वाचा फोडून आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघ पिडीतांना न्याय देण्यास कटिबध्द राहणार आहे तसेच संघाच्या माध्यमातून कार्य करणार्यांना देखील पाठ बळ दिला जाणार असल्याची भावना राज्य कार्याध्यक्ष रविराज साबळे यांनी व्यक्त केली.सत्काराला उत्तर देताना नव निर्वाचित जिल्हा सचिव महापूरे यांनी मानव अधिकार संघाच्या ध्येय धोरणाप्रमाणे कार्य करून दुर्बल घटकां ना त्यांचे हक्क मिळण्यासाठी प्रयतन करणार असल्याचे सांगितले.

PUBLIC NOTICE

sell us the residential flat at 404 on 4th Floor Wing 'A' of Building 'ARIANA', Raheja Acropolis - II, Ariana Ambrosia Co-op Hsg Soc. Ltd., Deonar Pada Road, Near Telecon undersigned at 7B, Shakti Unicus, 7th Floor Deonar Baug, Govandi (East), Mumbai 400088 within fourteen days from the date of publication hereof, failing which the negotiations shall be completed, without any reference to such claims and the claims if any shall be deemed to have been given up of

Mrs. Sobhana Nair 7B. Shakti Unicus, 7th Floor, Deonar Bauc

### PUBLIC NOTICE

that Mr. Khantilal R. Shah and Mr. Prataprai R. Shah are owners of Premises No. 01 on Ground Floor in Shree Shreepal Bhavan Premises Co.Op.Society Limited, 50 Nagdevi Street, Mumbai-400003. They have misplaced their Original Share certificate bearing No.1 with Distinctive Nos. 1 to 5. The Society intends to issue Duplicate Share Certificate in lieu of above. Anybody having any encumbrance, lien, charge or objection for issue of publication of the notice

Place: Mumbai, Date: 10-9-2021 Sd/- Shri Vikram S.Davda-Add: Society Office, Shree Shreepal Bhavan Premises Co-Op.Soc.Ltd.,50, Nagdev

#### जाहीर नोटीस

सर्व लोकांना ह्या नोटीसीने कळविण्यात येते कि, फ्लॅट नं. बी/३०८, तिसरा मजला, परमानंद नगर बिल्डींग "डी" को-ऑप. हौसिंग सो. लि., देवचंद नगर रोड, भाईंदर प.. जि. ठाणे. श्रीमती पार्वतीदेवी ए टीबरेवाला व श्री नंद किशोर बि. अग्रवाल ह्यांच्या नावांनी होता, परंतु श्रीमती पार्वतीदेवी ए. टीबरेवाला, ता. १२/०७/२०१३, रोजी मयत झालेले असून त्यांच्या वारसापैकी म्हणून श्री प्रविण कुमार अमोलकचंद टीबरेवाला, सोसायटीला सदर फ्लॅट व शेअ सर्टीफिकेटमधील ५०% हिस्सा आपल्य नावांनी करण्यासाठी अर्ज केलेला आहे. तर्र सदर फ्लॅटवर कोणाही व्यक्तीचा हक्क असेल तर त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासन १४ दिवसाचे आत आपल्याजवळील पुराव्यासह ए/१०४, न्यू श्री सिद्धिविनायक सी.एच.एस. ति., स्टेशन रोड, भाईदर (प), जि. ठाणे ४०१ १०१, ह्या पत्त्पावर लेखी कळवावे, अन्यथ तसा कुठल्याही प्रकारचा हक्क हितसंबंध नाही असे समजण्यात येईल व सोसायटील सदर अर्ज मंजूर करता येईल.

सही/-सुनील बी. गारोडिया (वकील, उच्च न्यायालय मुंबई) ठिकाण : भाईदर दि. १०/०९/२०२१

#### PUBLIC NOTICE

Notice is hereby given on behalf my clients

1) SHRI. HARESH CHHOTALAL
GANGADIA & 2) SHRI. MUKESH CHHOTALAL GANGADIA who are sons of LATE, ANSUYA CHHOTALAL GANGADIA who was an owner of Flat No. 303, on This who was an owner of Flat No. 303, on Third Floor, in the Building Known as INDIRA COMPLEX Co. Op. Hsg. Soci. Ltd., at 60 Feet Road, Bhayandar(W), Tal & Dist. Thane -401101, and LATE. ANSUYA CHHOTALAL GANGADIA, expired on: 21/01/2013, leaving behind 1) SHRI. HARESH CHHOTALAL GANGADIA 2) SHRI. MUKESH CHHOTALAL GANGADIA 3) MRS. BHARATIERN JAWAHARBHAI 3) MRS. BHARATIBEN JAVVAFIMADINA KALYANI & 4) MRS. SMITA VIJAY GANDH MRS. BHARATIBEN JAWAHARBHA as her legal heirs & representatives and 1 KALYANI & 2) MRS. SMITA VIJAY GANDH have agreed to released their shares in the flat in favour of my clients & now my clients will apply to the society to transfer the Flat owner name from LATE. ANSUYA CHHOTALAL GANGADIA to their name. CHHO IALAL GANGADIA to their name.
All the person having any claim in respect of
Flat No. No. 303, on Third Floor, in the
Building Known as INDIRA COMPLEX Co.
Op. Hsg. Soci. Ltd., by way of as a legal heirs or otherwise howsoever, hereby required to make the same known in writing with evidence to undersigned at his office at A 104, Barkha Building, Devchand Nagar Bhayandar (W), Dist. Thane 401 101. Within 14 days from the publication of this notice otherwise such claims if any will be considered as waived and transfe proceeding will be completed

BHARAT M. SHAH Advocate High Cou Place: Bhayandar (West) Dated: 10-09-2021

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय पालघर विभाग, पालघर, २ रा मजला, बिल्डींग् नं. ६ सिध्दीविनायक रेसिडेन्सी पालघर (पूर्व) ४०१४०४ चौकशीची जाहीर नोटीस

अर्ज क्रमांक :- ACC/ 354/ 2021 सार्वजनिक न्यासाचे नाव : Kokani Muslims Guild " अर्जदार Mr. Muhammed Amin Haroon Solkar

सर्व संबंधित लोकांस या जाहीर नोटीसीद्वारे कळविण्यात येते की, सहायक धर्मादाय आयुक्त, पालघर विभाग, पालघर हे वर नमूद केलेला अर्ज यासंबंधी मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम १९ अन्वये खालील मुद्यांवर चौकशी करणार आहेत:

 वर नमुद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरुपाचा आहे काय?

 खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय? अ) जंगम मिळकत (वर्णन) 🕏. १०००/-

ब) स्थावर मिळकत (वर्णन) काही नाही

सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा द्यावयाचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिध्द झाल्यातारखेपासून तीस दिवसांच्या आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पूर्ण केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

ही नोटीस माझे सहीनिशी व मा. सहायक धर्मादाय आयुक्त, पालघर विभाग, पालघर यांचे शिक्क्यानिशी आज दिनांक ०१/०१/२०२१ रोजी दिली.

शिक्का अधिक्षक (प्र.) सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय. पालघर विभाग, पालघर

युनायटेड पेट्रो फायनान्स लिमिटेड (इनवेस्टमेंट ट्रस्ट ऑफ इंडिया लिमिटेड ग्रुपचा एक भाग)

Mumbai 400 092, WAS holdin greement dated 7th day of December 985 executed between M/S. THE KHEDBRAHMA CO.OPERATIVI GINNING AND PRESSING SOCIETY Itd and MR. PRANLAL VADILAL VORA ar the said Agreement dated 7th day December, 1985 has been lost of misplaced by my client and the same not traceout by him inspite of his best effo nd diligent séarch and therefore my clie nad lodged N.C.Complaint vide No 2642/2021 dated 09.09.2021 regarding loss of said original Agreement dated 7th day of December, 1985 in concerned Police station.

**PUBLIC NOTICE** 

nat my client MR. SAILESH AJITSIN

GANDHI, an adult, Indian Inhabitan esiding at Hermes CHS LTD., A/G-4

Bhatt Lane, S.V.Road, Borivali (West)

And if any person having or claiming t ave any rights, title, interest to or to the said loss Agreement dated 7th day o December, 1985 and if anybody has any claim, rights, title, to or under or in the nature of any for the same etc. shoul inform to me at my following addres within 14 days from the date of publicatio of this notice with necessary supporting evidence of his/her claim to the below nentioned address, failing which it sha be deemed to have waived their objection and claim and Title Certificate shall be ssued in respect of said document favour of my client without any further

A. K. KHAN, Advocate 304, Rahi Corner Palace C.H.S. Ltd., Pleasant Park Road Mira village, Mira Road (East) Tal. and Dist. Thane 401 10 ate: 10/09/2021

## **PUBLIC NOTICE**

NOTICE is given by the undersigned advocate to the public at large that Flat No 4-B admeasuring ~1600 sq. ft. (saleable area) located on 4th Floor of residential apartment known as 'Siddhi Apartments constructed on all that piece and parcel of land bearing Final Plot No. 967 of Town land beaming Final Flot No. 997 of low Planning Scheme, Bombay City No. IV (Mahim), 1st variation (Final) admeasuring 796 sq. yards (equivalent to 866.55 sq. mtrs.) previously bearing Collector's New No. B3865, Old Survey No. 469, New Survey No. 1/1798, Survey No. 2B/1162 of Lower Parel Division and egistered in the books of the Assessor and Collector of Municipal Rates and Faxes under G Ward Nos. 3103 (7), 3103 7A), 3103 (7AB) and 3103 (7AC) and eet No. 567 at Nardulla Tank Road, ok rabhadevi road, now named as Shanka Ghanekar Marg previously known as Mahim Agar Street or Dada Kumbharwada in Mumbai, is agreed to be purchased by my client from Yes Bank Ltd., the secured creditor & equitable ortgagee of the owner / mortgagor Aries anagement Services Pvt. Ltd unde SARFAESIACL, 2002.

Yes Bank Ltd., the secured creditor quitable mortgagee has represented to ny client that it has enforced its security nterest by following due process unde he Securitisation and Reconstruction of inancial Assets & Enforcement of ecurity Interest Act, 2002, and has ta mbolic possession of the said Flat No symbolic possession of the said Flat No.

4-B by following the due process of law, and is sufficiently entitled to sell the said Flat No. 4-B. Accordingly, my client has agreed to purchase the said Flat No. 4-B

from Yes Bank Ltd. All persons / legal entities / statutory authorities / banks other than Yes Bank having or claiming any right, title, interest, claim, charge, lien, attachment, or demand in respect of the said Flat No. 4-B or to any part thereof by way of sale, exchange, mortgage, lease, lien, charge, maintenance, license, gift, inheritance, share, possession, easement, trust, bequest, possession, assignment, tachment ordered by any Tribunal of uasi-judicial authority or encumbrance of whatsoever nature or otherwise, Parties being aware of the said Flat No. B is being the subject matter of any Suit Appeal, Writ Petition, Application or any other proceedings before any Court, Tribunal and quasi-judicial authority (if any) are hereby requested to intimate to undersigned in writing at the addre mentioned below of any such claim accompanied with all necessary and supporting documents within 15 days from the date of publication hereof, failing which it shall be presumed that there are no claims and that claims, if any, have

Date: 10.09.2021 Shruti Tulpule Place: Mumbai Advocate Office no 16, Gundecha Chambers Ash Lane Nagindas Master Road, Fort Mumbai 400028

## रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

## WHITE ORGANIC RETAIL LIMITED

Tel: +91.22.25011983 | Fax: +91.22.25011984 | Web: http://www.whiteorganics.co.in/ Email: info@whiteorganics.co.in; CIN: L01100MH2011PLC225123

### NOTICE OF 10TH ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 10° Annual General Meeting ('AGM') of White Organic Retail mited will be held on Thursday, September 30, 2021, at 09:00 AM vide VC / OVAM mode, to transact business as detailed in the notice dated September 7, 2021. We have complet ailing of notice of AGM to the members individually through permitted modes together with the annual report containing audited financial statements for the financial year ended March 31, 2021, Auditor's Report and Board's Report and other supporting documents as required n September 08, 2021. These documents have been sent electronically to those member who have registered their e-mail addresses. These documents are also available on our ebsite http://www.whiteorganics.co.in/investor-relations.html and on alternately you may ownload the same from our BSE India Website. In view of COVID-19 global pandemic, the neral meetings of the companies shall be conducted as per the guidelines issued by the inistry of Corporate Affairs (MCA) vide Circular No. 14/2020 dated April 8, 2020, Circula No.17/2020 dated April 13, 2020, Circular No. 20/2020 dated May 05, 2020 read with SEB Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020, MCA and SEBI by Circular No. 2/2021 dated 13th January, 2021 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January, 2021 respectively (the said Circulars) and the Notice of AGM along with Annual Report have been sent only through electronic mode to those Members whose e-mai addresses were registered with the Company as on September 03, 2021., the facility to ppoint proxy to attend and cast vote for the members is not available for this AGM.

accordance with Section 108 of the Companies Act, 2013 read with the Compani Management and Administration) Rules, 2014, Standard-2 of the Secretarial Standard on eneral Meetings, the items of business to be transacted at the meeting may be transacted through electronic means. The Company is pleased to provide e-voiting facility to all its Members to exercise their right to vote on the resolutions through E-Voting platform (\*remote voting") and voting during the AGM provided by Central Depository Services Ltd. ('CDSL'), The members whose names appear in the Register of Members / list of Beneficial Owners as on the cut-off date i.e. Thursday, September 23, 2021 are entitled to avail the facility of remote e-voting. Eligible members who have acquired shares on or after the dispatch of notices and upto the cut-off date may approach CDSL at helpdesk.evoting@cdslindia.co.in for issuance of User ID and Password for exercising their right to vote by remote e-voting. Members are equested to follow the instructions available in the AGM Notice dated September 7, 2021 which can also be downloaded from http://www.whiteorganics.co.in/investor-relations.html. The e-voting period commences on Monday, 27th September, 2021 at 09:00 a.m. and shall Inesday, 29th September, 2021 at 5:00 p.m. The members who do not cast their vote on the said date will be allowed to vote at the AGM, however will not be allowed to cas votes twice. In case of any query pertaining to e-voting please visit Help & FAQ's section vailable at CDSL website helpdesk.evoting@cdslindia.com. In case of any other query grievances connected to remote e-voting, you may write to Mr. Rakesh Dalvi, Manager at CDSL at A-Wing, 25th Floor, Marathon Futurex, Maratial Mill Compounds, N M Joshi Marg, ower Parel (E), Mumbai - 400013 or contact at number 1800225533 or at email: elpdesk.evoting@cdslindia.com. The facility for voting through poll paper shall be made ailable at the AGM.

For White Organic Retail Limited

Date: 9th September, 2021

Mr. Darshak Rupan Managing Director DIN: 03121939

## WHITE ORGANIC AGRO LIMITED

312A, Kailas Plaza, Vallabh Baug Lane, Ghatkopar (East), Mumbai - 400 077. INDIA Tel: +91.22.25011983 | Fax: +91.22.25011984 | Web: www.whiteorganicagro.com Email: info@whiteorganicagro.com; CIN: L01100MH1990PLC055860

#### NOTICE OF 31ST ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 31st Annual General Meeting ('AGM') of White Organic Agro Limited will be held on Thursday, September 30, 2021, at 10:30 AM vide VC / OVAM mode, t transact business as detailed in the notice dated September 7, 2021. We have complete nailing of notice of AGM to the members individually through permitted modes togeth he annual report containing audited financial statements for the financial year ended Marc 31, 2021, Auditor's Report and Board's Report and other supporting documents as require on September 09, 2021. These documents have been sent electronically to those member who have registered their e-mail addresses. These documents are also available of eorganicagro.com/investor\_relations.html and on alternately you may do the same from our website http://whiteorganicagro.com/. n accordance with Section 108 of the Companies Act, 2013 read with the Companie

anagement and Administration) Rules, 2014, Standard-2 of the Secretarial Standard or General Meetings, the items of business to be transacted at the meeting may be transacted through electronic means. The Company is pleased to provide e-voting facility to all its Members to exercise their right to vote on the resolutions through E-Voting platform e-voting") and voting during the AGM provided by Central Depository Services Ltd. ("CDSL" The members whose names appear in the Register of Members / list of Beneficial Owners as on the cut-off date i.e. Thursday, September 23, 2021 are entitled to avail the facility of remot e-voting. Eligible members who have acquired shares on or after the dispatch of notices an upto the cut-off date may approach CDSL at helpdesk.evoting@cdslindia.co.in for issuance of User ID and Password for exercising their right to vote by remote e-voting. Members are requested to follow the instructions available in the AGM Notice dated September 7, 2021 which can also be downloaded from http://whiteorganicagro.com/investor\_relations.html. view of COVID-19 global pandemic, the general meetings of the companies shall be conducted as per the guidelines issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) vide Circular No. 14/2020 dated April 8, 2020, Circular No.17/2020 dated April 13, 2020, Circula No. 20/2020 dated May 05, 2020 read with SEBI Circular No SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020, MCA and SEBI by Circular No 2/2021 dated 13" January, 2021 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15" January, 2021 respectively (the said Circulars) and the Notice of AGM along with Annual Report have been sent only through electronic mode to those Members whose e-ma addresses were registered with the Company as on September 03, 2021., the facility to appoint proxy to attend and cast vote for the members is not available for this AGM

The e-voting period commences on Monday, 27th September, 2021 at 09:00 a.m. and shall end on Wednesday, 29th September, 2021 at 5:00 p.m. The members who do not cast theil vote on the said date will be allowed to vote at the AGM, however will not be allowed to cast votes twice. In case of any query pertaining to e-voting please visit Help & FAQ's section available at CDSL website helpdesk.evoting@cdslindia.com. In case of any other quen grievances connected to remote e-voting, you may write to Mr. Rakesh Daivi, Manager a CDSL at A-Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (E), Mumbai - 400013 or contact at number 1800225533 or at email helpdesk.evoting@cdslindia.com. The facility for voting through poll paper shall be made vailable at the AGM. For White Organic Agro Limited

Date : 9<sup>th</sup> September, 2021 Place : Mumbai

Mr. Darshak Rupar Managing Director DIN: 03121939

#### **ൂ pnb** Housing Char Ki Baat

नोंदणीकृत कार्यालय: ९वा मजला, अंतरिक्ष भवन, २२, के.जी. मार्ग, नवी दिल्ली-११०००१. शाखा कार्यालय: ४०१/४०२, ४था मजला, मातोश्री प्लाझा, विनस कॉर्नर शाहपुरी, कोल्हापूर-४१६००१.

ल ॲसेट्स ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या प्रकरण ३ चे कलम १३(२)

आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोसंमेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३(१), तारखेला सुधारितप्रमाणे सूचना ाम्<mark>री, पीएनबी हौसिंग फायनान्स लिमिटेड (</mark>यापुढे पीएनबीएचएएफएल) यांनी सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनास्थिक्ल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समें

ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे प्रकरण ३ चे कलम १३(२) (यापुढे कायदा) आमच्या लुधियाना शाखा कार्यालयात मागणी सुचना क्तिरीत केली आहे. सट मागणी सुचना खाली नमुद कर्जेदार/सहकर्जेदार/जामिनदारांना आमचे प्राधिकृत अधिकारीमार्फत वितरीत करण्यात आली होती, ज्यांचे खाते मुदल राकम/हफ्ते/व्या भरणा न केल्यामुळे भारतीय रिझव्हं वँक/नॅशनल हौसिंग वँकेच्या मार्गदर्शनानुसार नॉन-परफॉमिंग ॲसेटमध्ये व्यक्तित करण्यात आले. मुद्दल रक्कम/हफ्ते/व्याज इत्याद भरणा न केल्याने तुमच्याकडून करण्यात आलेल्या कसुरीमुळे सदर प्रकाशन आहे. थकवाकी रक्कम खाली नमुदप्रमाणे आहे. कारणास्तव आम्हाला विश्वास आहे की, तुम्ही मागणी सूचना टाळणार आहात आणि म्हणून सदर कायद्याच्या कलम १३(२) अन्वये सदर मागणी सूचनेचे प्रकाशन कर

आवरयक आहे. तुम्हाला वेथे कळविण्यात येत आहे की, सदर मागणी सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसांच्या कालावधीत उपरोक्त रक्कम तसेच संपूर्ण व्याज व शुल्व पीएनचीएचएएफएसकडे जमा करावी, अन्वथा कर्जदार व जामिनदाराच्या प्रतिभूत मालमतेचा तावा घेण्यासह प्रतिभूत मालमत्तेच्या विरोधात सदर कायद्याच्या कल १३(४) तरतुदीअन्वये पीएनबीएचएएफएलकडून कारवाई केली जाईल.

सिक्युरीटावडेशन अन्ड रिकन्स्ट्कशन ऑफ फिनान्शिवल ॲसेटस् अन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ चे उपकलम (८) च तरतुटीअन्वये तुमचे लक्ष वेपण्यात येत आहे की, सर्वसामान्य जनतेकडून निविदा किंवा खासगी व्यवहाराने दरपत्रक मागवून जाहीर लिलावाने प्रतिभूत मालमत्तेच्य विक्रीकरिता सुचना प्रकाशन तारखेपवेत पीएनबीएचएएफएलला आलेला सर्व शुल्क, खर्च इत्यादी एकत्रित सपुर्ण धकवाकी रक्कम जमा करावी. कृपया नोंद असावी की सर्वसामान्य जनतेकडून निवदा किंवा खासगी व्यवहाराने दरपत्रक मागबून जाहीर लिलाबाने प्रतिभूत मालमत्तेच्या विक्रीकरिता सूचना प्रकाशन तारखेपवेत पीएनबीएचएएफएलल आलेला सर्व शुल्क, खर्च इत्यादी एकत्रित संपुर्ण थकवाकी रक्कम तुम्ही जमा न केल्यास तुम्हाला तद्नंतर प्रतिभृत मालमत्ता सोडविण्याचा अधिकार असणार नाही. बापुढे तम्हाला उपरोक्त प्रतिभृत मालमत्ता विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य इतर प्रकारे हस्तांतरणापासून सदर कायद्याच्या कलम १३(१३) अन्वये रोखण्यात येत आहे.

कर्जदार/सह-कर्जदाराचे मागणी सुचनेची मागणी सचना तारखेला क्रमांक नाव व पत्ता थकवाकी रक्कम तारीख दिनेश माम्बु बरक, निर्मला दिनेश बरक, खोली क्र.४६, आर.सी. 04.06.2021 दिनांक ०५.०८.२०२१ रोजी देव 0३१८/५०७४९५ मार्ग, चेंब्र, डेमंडवार, गणेश नगर, चेंब्र् कॉलनी, मुंबई, महाराष्ट्र-रु.२०७६६४७.०६ (रुपये वीस लाख शहात जामिनदाराचे नाव व पत्ता – एनए – तारण मालमत्ता: वी–३०१, २रा मजला, वी किंग, अमेथ हायलाईफ, आर.एस. क्र.१२५/१, ए वॉर्ड, क्रांतीबीर नाना पाटील

नगर, कोल्हापुर, महाराष्ट्र, भारत-४१६४१६. दिनांक: ०९.०९.२०२१, ठिकाण: कोल्हापुर

सही/- (प्राधिकृत अधिकारी) पीएनबी हौसिंग फावनान्स लिमिटेडकरित

## पश्चिम रेल्बेद्धारे वांद्रे टर्मिनस ⇌ गोरखपूर दरम्यान समर स्पेशल ट्रेनच्या विस्तारीत ६ फेऱ्या

70	2.00		40		
ट्रेन क्रमांक	प्रारंभी स्थानक व गंतव्य ठिकाण	फेऱ्या	पर्यंत फेऱ्या	विस्तारीत फेरींच्या तारखा	
०५३०२	वांद्रे टर्मिनस – गोरखपूर	साप्ताहिक	११.०९.२०२१	१८.०९.२१, २५.०९.२१ व ०२.१०.२१	
०५३०१	गोरखपूर – वांद्रे टर्मिनस	साप्ताहिक	90.09.2029	१७.०९.२१, २४.०९.२१	

संबंधित विशेष ट्रेनच्या विराम वेळेचे तपशिलाकरिता प्रवाशांनी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या.

निश्चित आरक्षित तिकीटे असणाऱ्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेन्समध्ये प्रवास करण्याची अनुमती असेल.

सर्व आरक्षित तिकीटांकरिता कृपया ओळखपुरावा सोबत आणावा.

ट्रेनमध्ये चढताना, प्रवास करताना आणि गंतव्यस्थानी कोविड-१९ संबंधी सर्व प्रक्रिया, एसओपीचे पालन प्रवाशांनी करावे.

ट्रेन क्र.०५३०२ चे आरक्षण १०.०९.२०२१ पासून सर्व प्रवासी आरक्षण सेन्टर्स व आयआरसीटीसी वेबसाईटवर सुरू होईल. वरील ट्रेन्स विशेष भाडे रकमेवर संपुर्ण आरक्षित ट्रेन्स म्हणून चालविल्या जातील.



लक्ष द्या 🔀 face सक्ष या 🗖 tw

**PUBLIC NOTICE** 

Mr. Ramchandra Subrao Patil, a member of the SWAPNAPUTRI SRA Co-Operativ Housing Society Limited, having address at Jivlapada, Thakur Village, Kandivali East, Mumbai - 400101, and holding Flat No.7/602 and 6/601, in the building of the society, died on 01/06/2021, without making any nomination.

01/06/2021, without making any nomination.

The Society hereby invites claims or objections from the heir/s or other claimants/objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of such claims/objections. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

for and on behalf of SWAPNAPUTRI SRA CHS Ltd

Date: 10.09.2021 Place: Mumbai Hon. Secretary Siddhi Ahmed SRA Co-op. Hsg. Soc. Ltd.

MUM/SRA/HSG./(T.C.)/11034/2006

G-3/A, Opp. Maharashtra Guest House, Dr. B.A. Road, Parel (E), Mumbai - 400 012 Date: 10.9.2021

#### **PUBLIC NOTICE**

ATTN: Members of Siddhi Ahmed SRA co-op HSG Society Ltd. 'A' Wing Dr. B. Ambedkar Road, Parel(E), Mumbai: 400012.

The Annual General Body meeting for the Financial Year 2020-21 will be conducted via Zoom video conferencing facility on Saturday, 18th September, 2021 at 8pm in the evening to transact the meeting agenda displayed on the society's notice board.

The society members who have not registered their Email I'D\s or Mobile numbers with the society office are requested to submit the same latest by 14-09-2021 on E-mail address:- siddhiahmedsrachsltd@gmail.com or Mobile no:9869200580 for the society to send its members the meeting I'D/password details ahead of the meeting.

Siddhi Ahmed SRA CHS Ltd

(Hon. Secretary)

#### DHOOT INDUSTRIAL FINANCE LIMITED

Registered Office: 504, Raheja Centre, 214, Nariman Point, Corporate Office: 1209, Raheja Centre, 214, Nariman Point,

Mumbai - 400 021 CIN: L51900MH1978PLC020725

DHOOT

◈

#### Corrigendum to Notice of the 43rd Annual General Meeting Dhoot Industrial Finance Limited (the Company) had issued Notice dated 17th August, 2021 (AGM

Notice) for convening the 43<sup>rd</sup> Annual General Meeting ("AGM") of the shareholders, scheduled to be held on Tuesday, 28<sup>th</sup> September, 2021, through video conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM).

The AGM Notice has already been circulated to all the Shareholders of the Company in due compliance with the provisions of the Companies Act, 2013 and read with the Rules made thereunder.

Subsequent to the circulation of the AGM Notice vide e-mails dated. Tuesday, 31\* August, 2021, a printing error have been noted in resolution and explanatory statement to Agenda No.4., year up to which Mrs. Pallavi Parikh shall hold office is wrong printed as 2025 instead of 2026.

This corrigendum to the AGM Notice shall form integral part of Notice dated 17th August, 2021, circulated to the shareholders of the Company. Accordingly, all the concerned Shareholders, Stock Exchanges, Depositories, Registrar and Share Transfer Agents, Agencies appointed for E-Voting, other Authorites, Regulators and all other concerned persons are requested to take note of the

This corrigendum will be available on the Website of the Company, www.dhoot being communicated to BSE where the shares of the Company are listed.

For Dhoot Industrial Finance Limited

Sneha Shah Compliance Officer

## केनरा बैंक Canara Bank

Risabe Syndicate

माटुंगा बाझार शाखा: शंकर मध्थम बिल्डिंग नं.३, तेलंग क्रॉस रोड, माटुंगा बाझार, मुंबई बृहन, मुंबई-४०००१९.

#### ताबा सूचना (नियम १३(४) (स्थावरे मालमत्तेकरिता)

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् अन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (कायदा ५४/२००२) अंतर्गत **कॅनरा बँक**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम : महवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी दिनांक १४.१२.२०२० रोजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार श्री. जितेंद्र जे. तन्ना आणि श्रीमती ज्योती जितेंद्र तन्ना यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय रक्कम रू.२९,१६,४८१.४४ (रुपये एकोणतीस लाख सोळा हजार चारशे एक्याऐंशी आणि पैसे चव्वेचाळीस फक्त) जमा करण्यास

कर्जदार/जामिनदार हे वर नमद केलेली खकम भरण्यास असमर्थ ठरले असन कर्जदार व सर्वसामान जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकत्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सिक्यरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८ व ९ अन्वये त्यांना प्राप असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या स्थावर मालमत्तेचा ताबा ०४ सप्टेंबर, २०२१ रोजी

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की. सदर मालमनेसह कोणताह व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी कॅनरा बँक, माटंगा बाझा शाखा यांच्याकडे रू.२९,१६,४८९.४४ (रुपये एकोणतीस लाख सोळा हजार चारशे एक्याऐंशी आणि पैसे चव्वेचाळीस फक्त) अधिक पृढील व्याज जमा करावी

कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तस्तूद आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन श्री. जितेंद्र जे. तन्ना आणि श्रीमती ज्योती जितेंद्र तन्ना यांच्या मालकीचे पलॅट क्र.७०२, ७वा

मजला, श्री कोणार्क कोहौसोलि., धोबी आळी, चरई टेलिफोन एक्सचेंजजवळ, ठाणे (प.)-४००६०१ येथील जिमनी व इमारतीचे सर्व भाग व खंड आणि चतुसिमा: उत्तरेस-मालवी मंडळ रोड; दक्षिणेस-प्रार्थना कोहौसोलि.; पुर्वेस-न्यु आनंद कृपा कोहौसोलि.; पश्चिमेस-ओशो विला कोहौसोलि.

दिनांकः ०४.०९.२०२१ ठिकाण : माटुंगा बाझार शाखा

प्राधिकृत अधिकारी कॅनरा बँक, माटुंगा बाझार शाखा

#### PROCAL ELECTRONICS INDIA LIMITED (CIN: L32109MH1992PLC066276)

Reg. Off.: 201, Shyam Baba House Chs Ltd. Upper Govind Nagar, Maiad - East Mumbai Mumbai City Mh 400097. Tel. No. 022-9820035565, E-mail Id: procalelectronics@gmail.com NOTICE OF THE 29th ANNUAL GENERAL MEETING,

E-VOTING INSTRUCTIONS AND BOOK CLOSURE NOTICE is hereby given that the 29th Annual General Meeting of Procal Electronics India Limited will be held on Thursday, 30th day of September, 2021 at 11:00 A.M. through Video Conferencing/Other Audio-Visual Means ("VC/OAVM) to transact the business set out in the Notice of the AGM. n compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") and rules framed

reunder read with General Circular issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and

SEBI (LOOR) Regulions, 2015 ("the Regulations").

In compliance with the aforementioned circulars, the Notice of the AGM along with Annual Report for the Financial Year 2020-21 will be sent only through electronic mode i.e. by e-mail to those Members, whose names appear in the Register of Members / Beneficial Owners maintained by the Depositories as on Friday, September 3, 2021 and whose email addresses are registered with the Company or the Registrand Share Transfer Agents or their respective Depositories. Members can join and participate in the AGM through VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM and the manner of participation in the to e-voting or casting vote through E-voting during AGM is provided in the Notice of the AGM bers participating through VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the on 103 of the Act.

The Notice of the 29th AGM and the Annual Report for the financial year 2020-21 will also be available on

The Notice of the 29th AGM and the Annual Report for the Inancial year 2020-21 will also be available on the Company's website, on the websites of CDSL at www.evotingindia.com and the website of the stock exchanges i.e. BSE Limited atwww.bseindia.com.

Instructions for Remote E-voting and E-voting during AGM in compliance with the provisions of Section 108 of the Act, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended by the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of the Listing Regulations read with SEBI circular no. SEBI/HO/CFD/CMD/CIRIP/2020/242 dated 09th December, 2020 relating to "evoting Earlith Verwick by Listed Footbles" in Service and Company is pleased to provide its Members facility of records. Facility Provided by Listed Entitles", the Company is pleased to provide its Members facility of remote e-voting and e-voting during the AGM. As per SEBI circular no. SEBI/HO/CFD/CMD/CIR/P/2020/242 dated 09th December, 2020 e-voting process will also be enabled for all individual demat account holders, by way of a single login credentials through their demat accounts/websites of Depository Participant(s). The Company has engaged the services of CDSL for providing e-voting service. Members are hereby informed that the Ordinary and Special Business, as set out in the Notice of 29th AGM will be transacted only through voting by electronic means. The process for remote e-voting and e-voting at the AGM is provided in the Notice of 29th AGM.

provided in the Notice of 29th AGM.

The remote e-voting period commences on Monday, 27th September, 2021 (9.00 A.M) and ends on Wednesday, 29th September, 2021 (6.00 P.M). During this period, Members may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled by CDSL thereafter.

The Cut-off date for determining the eligibility of Members for voting through remote e-voting and e-voting

at the AGM is Thursday, 23rd September, 2021. resron, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the tich of Notice of the AGM and holding shares as on the cut-off date i.e. Thursday, 23rd September

2021, may obtain the login ID and password by sending a request at helpdesk evoting@cdslindia.com of Procedure to be followed by those Members whose e-mail ids are not registered with the

lepositories for procuring user id and password and registration of e-mail ids for e-Voting for the resolutions set out in AGM notice:

In case shares are held in physical mode please provide folio no., name of Member, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card) and AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email at the **Company's email id i.e.** procalelectronics@gmail.com/RTA's email id i.e. service@satellitecorporate.com

In case shares are held in demat mode, please provide DPID-CLID (16 digit DPID + CLID or 16 digit beneficiary ID), name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self-attested copy) and AADHAR (self-attested copy) by email at the Company's email id i.e. procale RTA's email id i.e. service@satelli orporate.com

NLA's email of J.s. servicegasailentecorporate.com
a) Altismatively Members may send an e-mail request to helpdesk evoting@cdslindia.com for obtaining
User ID and Password by proving the details mentioned in Point (a) or (b) as the case may be.
Procedure for joining the AGM through VC / OAVM
Members will be able to attend the AGM through VC / OAVM at https://www.evotingindia.com by using
their remote e-voting login credentials and selecting the EVEN for Company's AGM.
Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM (being sent
electronically) and in particular instructions for foliation the AGM manner of cesting wite through remote electronically) and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-Voting or through e-Voting facility at the AGM. For Procal Electronics India Limited

Mahendra Kumar Bothra Managing Director DIN No - 01103297

### युनायटेड पेट्रो फायनान्स लिमिटेड (आयटीआय गोल्ड लोन) साठी

आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघाच्या जिल्हा सचिवपदी शरद राधाकिसन महापूरे यांची नियुक्ती करण्यात आली.मानव अधिकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष रविराज साबळे व जिल्हा चेअरमन प्रा.पंकज लोखंडे यांच्या हरूते महापूरे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.यावेळी राज्य सदस्य विशाल डांगे,पुणे जिल्हा व्हाईस चेअरमन विकास दंडवते उपस्थित होते. भारत सरकार संलग्न असलेल्या आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघाच्या माध्यमातून संपुर्ण देशात नागरिक,महिला,काम गार वर्ग, व्यावसायिक व लहान मुलांच्या न्याय,हक्कासाठी कार्य सुरु आहे.पिडीतांना त्यांचे हक्का ची जाणीव करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना कटिबध्द असून,नुकतेच बोल्हेगाव येथे संघाचे संपर्क कार्यालय सुरु करण्यात आले असून,सामाजिक कार्य करणार्या युवकांना पदाच्या माध्यमातून संधी दिली जात असल्याचे जिल्हा चेअरमन प्रा.पंकज लोखंडे यांनी

NOTICE is hereby given that Mr. Kanishka Saran and Mrs. Divya Saran have agreed to

of Building No. 2 (along with one basement car parking space No. 30 of Building no 2), Factory, off V. N. Purav Marg, Deonar Village Mumbai 400088 free from all encumbrances Any person having any right, title, interes claim or demand of any nature whatsoever i respect of the said flat, is hereby required t make the same known in writing along with the documentary proof thereof, to the

Place: Mumbai Date: 10th September 2021

Govandi (East), Mumbai - 400088

This is to inform all Public

otherwise fresh certificate will be issued. (Hon. Secretary)

Street, Mumbai- 400003

नोंदणीकृत कार्यालय: नमन मिंडटाउन, एक विंग, युनिट क्रमांक २००३, २० वा मजला, सेनापती बापट मार्ग, मुंबई -४००० १३

सोन्याच्या दागिन्यांची लिलाव कर्जदारांना विश्विष्ट आणि सर्वसाधारणपणे येथे अधिसूचित केले जाते की. खाली दिलेल्या खाल्यात तारण ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांची सार्वजनिक लिलाव नमन मिडटाउन, ए विंग, युनि क्रमांक २००३, २० व्या मजल्यावरील, सेनापती बायटमार्ग, मुंबई-४००० १३ येथे २४/०९/२०२ १ रोजी सकाळी १०: ०० पासून आयोजित करण्याचा प्रस्ताव आहे. हा तिलाव व्याज व मुद्धत न मरलेल्या ग्राहकांच्या सोन्याच्या दागिन्यांचा आहे. ज्यांना नोंदणीकृत पत्राद्वारे सूचित केले गेले असूनही त्यांच्या कर्जाची खकम भरण्यात अयशस्वी ठरले आहे. लिलाव

केंद्रावर आणि कंपनीच्या वेबसाइटवर ठिकाण किंवा तारखेतील बदल असल्यास प्रदर्शित केले जातील. कंपनीच्या वेबसाइटवर आणि लिलाव केंद्रावर तपशील दाखवल्यानंतर 🛭 कामकाजाच्य देवसात अप्रसिद्ध वस्तुंचा लिलाव केला जाईल. २४/०९/२०२१ रोजी सकाळी १०: ०० वाजल्यापासून लिलाव करावयाच्या तारणांची यादी.

GL/BR6/000466	GL/BR10/000982	GL/BR6/001311	GL/BR5/001067	GL/BR1/002090
GL/BR14/000352	GL/BR10/000983	GL/BR7/001773	GL/BR1/001758	GL/BR2/001265
GL/BR15/000493	GL/BR1/001594	GL/BR1/001671	GL/BR3/001882	GL/BR3/002231
GL/BR7/001641	GL/BR5/000952	GL/BR5/001021	GL/BR8/001252	GL/BR6/001599
GL/BR6/001176	GL/BR6/001267	GL/BR6/001334	GL/BR8/001549	GL/BR1/001835
GL/BR8/001450	GL/BR6/001268	GL/BR7/002129	GL/BR8/001558	GL/BR7/001904
GL/BR1/001982	GL/BR1/001619	GL/BR6/001650	GL/BR16/000451	GL/BR15/001007
GL/BR14/000806	GL/BR15/000718	GL/BR14/000902	GL/BR15/001370	GL/BR15/001011
GL/BR8/001461	GL/BR10/001020	GL/BR6/001337	GL/BR15/001371	GL/BR15/001016
GL/BR8/001462	GL/BR15/001256	GL/BR6/001339	GL/BR14/000922	GL/BR15/001022
GL/BR15/001227	GL/BR15/001257	GL/BR1/001722	GL/BR5/001368	GL/BR2/001105
GL/BR3/002095	GL/BR1/002021	GL/BR5/001042	GL/BR3/001887	GL/BR2/001110
GL/BR6/001579	GL/BR15/001271	GL/BR6/001352	GL/BR14/000623	GL/BR15/001130
GL/BR5/000887	GL/BR3/002118	GL/BR10/001080	GL/BR8/001266	GL/BR15/001137
GL/BR7/001696	GL/BR6/001608	GL/BR8/001224	GL/BR9/001035	GL/BR6/001532
GL/BR3/001756	GL/BR14/000860	GL/BR1/001740	GL/BR6/001410	GL/BR3/002061
GL/BR6/001221	GL/BR1/002047	GL/BR6/001362	GL/BR15/000926	GL/BR3/002062
GL/BR6/001222	GL/BR16/000429	GL/BR10/001090	GL/BR14/000648	GL/BR14/000793
GL/BR6/001223	GL/BR15/000763	GL/BR5/001062	GL/BR7/001869	

GL/BR7/001703 GL/BR7/001763 GL/BR16/000307 GL/BR16/000341

अधिक महितीसाठी श्री. निजेश रवींदन- 8589016255 वर संपर्क साधाव अधिकृत अधिकारी